

राज्य सेवा (पूर्व) परीक्षा, २००४

परीक्षेचा दिनांक :- १८ डिसेंबर, २००५

- घोषणा -

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक १८ डिसेंबर, २००५ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (पूर्व) परीक्षा २००४ या स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात आली आहे. प्रस्तुत उत्तरतालिका,संच क्रमांक-१ नुसार तयार करण्यात आली आहे.

ही उत्तरतालिका अंतिम असून यासंदर्भात केलेली अभिवेदने विचारात घेतली जाणार नाहीत.याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

१. कोणते भाषिक राज्य प्रथम अस्तित्वात आले ?

उत्तर :- आंध्र प्रदेश

२. अॅफ्रो आशियाई नेत्यांची बांडुग परिषद केंव्हा भरली होती ?

उत्तर :- १९५५

३. 'सत्यार्थ प्रकाश' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

उत्तर :- दयानंद सरस्वती

४. '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' या ग्रंथाचे लेखक कोण होते ?

उत्तर :- वि.दा. सावरकर

५. भारतीय अणुशक्तीचे संस्थापक कोण होते ?

उत्तर :- डॉ. होमी भाभा

६. कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा संमत झाला ?

उत्तर :- १९६१

७. 'सुधारक' हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?

उत्तर :- गोपाळ गणेश आगरकर

८. स्वतःच्या संस्थानात मागास जातींकरिता ५०% आरक्षण ठेवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण ?

उत्तर :- छत्रपती शाहू महाराज

९. _____ यांनी "सुबोध रत्नाकर" हा ग्रंथ लिहिला.

उत्तर :- सावित्रीबाई फुले

१०. संयुक्त महाराष्ट्र कार्यकारिणी समितीचे पहिले अध्यक्ष _____ होते.

उत्तर :- शंकर देव

११. १९१६ चा "लखनौ करार" ह्या दोन संघटनांत झाला :

उत्तर :- भारतीय राष्ट्रसभा आणि मुस्लीम लीग

१२. महात्मा गांधी हे _____ येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते.

उत्तर :- बेळगांव

१३. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार _____ व _____ जिल्ह्यांत पसरलेला आहे.

उत्तर :- मुंबई आणि ठाणे

१४. पश्चिम घाटाच्या पश्चिमेस _____ प्रकारचा पाऊस पडतो.

उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

१५. _____ हे शहर भारतातील 'मॅचेस्टर' होय.

उत्तर :- मुंबई

१६. महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर करखाना खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी सुरु झाला ?

उत्तर :- प्रवरानगर

१७. खाली दिलेल्या कोकणातील नद्यांची कोणती क्रमवारी उत्तरेपासून दक्षिणेच्या दिशेने बरोबर आहे ते सांगा.

- | | |
|--------------------------------------|--------------------------------------|
| (1) सावित्री, अंबा, शास्त्री, उल्हास | (2) उल्हास, अंबा, शास्त्री, सावित्री |
| (3) उल्हास, सावित्री, शास्त्री, अंबा | (4) शास्त्री, उल्हास, अंबा, सावित्री |

उत्तर :- सदर प्रश्न रद्द करण्यात आला आहे.

१८. मँगनीज उत्पादनात भारताचा _____ क्रमांक लागतो.

उत्तर :- दुसरा

१९. भारतात २० कलमी कार्यक्रमाची सुरुवात कोणी केली ?

उत्तर :- इंदिरा गांधी

२०. खालीलपैकी कोणते विधान चूक आहे ?

उत्तर :- ती मोफत शिक्षणाच्या हक्कांची हमी देते

२१. पंचायत राज पध्दतीचा मुख्य उद्देश कोणता ?

उत्तर :- लोकशाही विकेंद्रीकरण

२२. खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय नागरिकांचा मूलभूत हक्क नाही ?

उत्तर :- मालमत्तेचा हक्क

२३. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे ?

उत्तर :- ४४

२४. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश सेवानिवृत्तीनंतर _____ न्यायालयात वकिली करू शकत नाही.

उत्तर :- वरीलपैकी कोणत्याही

२५. भारताच्या केंद्रसूचीमध्ये _____ विषयांचा समावेश आहे.

उत्तर :- ९७

२६. संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्षपद कोण भूषवितो ?

उत्तर :- लोकसभेचा सभापती

२७. भारतात ग्रामपंचायतीला _____ असे म्हणतात.

उत्तर :- ग्रामीण सरकार

२८. भारतीय संविधानात किती कलमे आहेत ?

उत्तर :- ३९५

२९. भारताचा नियंत्रक आणि महालेखापरीक्षक _____ चा मित्र, तत्वज्ञ व मार्गदर्शक म्हणून काम करतो.

उत्तर :- लोक लेखा समिती

३०. पंचायत समितीचा मुख्य कार्यकारी अधिकारी कोण?

उत्तर :- गट विकास अधिकारी

३१. _____ मधील क जीवनसत्व बाष्पनशील नाही.

उत्तर :- आवळा

३२. दोन बंदूकीच्या गोळ्या एकाच वेळेस क्षितिज समांतर पातळीवर एकाच ठिकाणाहून झाडल्या जातात. त्यांची चाल (वेग) वेगवेगळी आहे. दोनपैकी कोणती बंदुकीची गोळी जमिनीवर आधी पडेल ?

उत्तर :- दोन्ही गोळ्या एकाच वेळेस जमिनीवर पडतील

३३. भारतातील पहिले अणु विद्युत केंद्र _____ येथे सुरु झाले.

उत्तर :- तारापूर (महाराष्ट्र)

३४. घरगुती गॅस (एल्.पी.जी.) चे प्रमुख घटक _____ हे असतात.

उत्तर :- ब्यूटेन, आयसोब्यूटेन

३५. _____ अंधारात चमकते.

उत्तर :- फॉस्फरस

३६. इलेक्ट्रॉन व्होल्ट (Electron Volt) हे _____.

उत्तर :- ऊर्जेचे एकक आहे

३७. विजेच्या दिव्यातील तारेत (फिलामेंट) कोणता धातू वापरतात ?

उत्तर :- टंगस्टन

३८. खालील स्पष्टीकरण वाचून योग्य उत्तर निवडा :

विधान (A): वातावरणाची जाडी ही भूमध्यवृत्तावर सगळ्यात जास्त आहे.

कारण (R): भूमध्यवृत्तावर सूर्यापासून मिळणारी उष्णता व उष्णतेचे प्रक्रमण (कन्हेक्शन) जास्त आहे.

उत्तर :- (A) आणि (R) हे खरे आहे आणि (R) हे (A) चे योग्य उत्तर आहे

३९. पृथ्वीवर मिळणाऱ्या सौर उर्जेचे मूळ कारण :

उत्तर :- हायड्रोजन अणुंचे एकीकरण

४०. कमी शारीरिक हालचाल असलेल्या व्यक्तीची ऊर्जेची गरज अंदाजे ----- कॅलरिज् असते.

उत्तर :- २५००

४१. ----- च्या जाळयाच्या संदर्भात, महाराष्ट्र राज्याचा भारतात प्रथम क्रमांक लागतो.

उत्तर :- राज्य परिवहन

४२. समजा पृथ्वीच्या सभोवताली वातावरण नसते तर दिवसाचा कार्यकाळ :

उत्तर :- काहीच बदल झाला नसता

४३. खालीलपैकी कोणापासून प्राण्याला अथवा वनस्पतीला कोणत्याच प्रकारचा रोग होत नाही ?

उत्तर :- शेवाळ

४४. गृहित धरलेल्या प्रमेयाची एक विशिष्ट ओळख म्हणजे _____.

उत्तर :- सैधांतिक कल्पना

४५. खालीलपैकी कोणत्या तरंगांचे धृवीकरण होऊ शकत नाही ?

उत्तर : ध्वनी तरंग

४६. ध्वनि तरंग यातून जात नाहीत :

उत्तर :- निर्वात पोकळी

४७. प्रकाशाच्या संदर्भातील _____ घटनेमुळे इंद्रधनुष्य दिसू शकते.

उत्तर :- अपवर्तन

४८. सौर ऊर्जेसंबंधात कोणते विधान चूक आहे ?

उत्तर :- सौर ऊर्जा ऊर्जेचा अक्षय्य स्रोत आहे

४९. विवृत्तीय भ्रमण कक्षेत एक ग्रह सूर्याभोवती फिरतो आहे. सूर्य हा या कक्षेच्या एका नाभित आहे. या ग्रहाची महत्तम चाल कोणत्या स्थानावर असते ?

उत्तर :- जेव्हा ग्रह सूर्यापासून सगळ्यात कमी अंतरावर आहे

५०. 'रेडार' चा उपयोग ----- करतात.

उत्तर :- रेडीओ तरंगांच्या सहाय्याने वस्तुचे अस्तित्व व स्थाननिश्चिती करण्यासाठी

५१. ----- हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतात.

उत्तर :- २८ फेब्रुवारी

५२. आधुनिकतेची गती कशावरून ठरते ?

उत्तर :- बुद्धिवादी वर्गाची सामाजिक समन्वयता

५३. विश्व उत्पत्ती संदर्भातील सर्वात जास्त स्वीकारलेले तत्त्व म्हणजे :

उत्तर :- महाविस्फोट

५४. अंतराळातील ब्लॉक होल कोणत्याही प्रारणाला (रेडिअेशन) निसटू देत नाही. याचे कारण _____ आहे.

उत्तर :- ब्लॉक होलची खूप जास्त घनता

५५. खालील स्पष्टीकरण वाचून योग्य उत्तर निवडा.

(A) : गृहित प्रमेयाला विज्ञानात स्थान नाही.

(B) : विज्ञान व तंत्रशास्त्र एक दुस-याला पूरक आहे.

उत्तर :- (A) चुक आहे आणि (B) खरे आहे

५६. 'pH' हा शब्द काय दर्शवितो ?

उत्तर :- द्रावाची आम्लता किंवा अल्कता

५७. खालीलपैकी कोणता आकार भूस्थिर उपग्रहाचा अवकाशातील मार्ग दाखवितो ?

उत्तर :- अंडाकृती

५८. साधारणतः संगणकाची भाषा _____ या संख्येवर आधारित असते.

उत्तर :- सदर प्रश्न रद्द करण्यात आला आहे.

५९. खालीलपैकी कोणते कार्य संगणकाच्या सहाय्याने करता येणार नाही ?

(१) ई-मेल (२) ई-बँकींग (३) ई-कॉमर्स (४) यापैकी एकही नाही.

उत्तर :- सदर प्रश्न रद्द करण्यात आला आहे.

६०. अणुभट्टीतील शृंखला अभिक्रियेला नियंत्रित करण्यासाठी :

उत्तर :- कॅडमिअम दांड्याचा वापर केला जातो

६१. सरकत्या योजनेचा आरंभ भारतात कोणी केला ?

उत्तर :- मोरारजी देसाई

६२. भारतामध्ये पैसा पुरवठा हा _____ अवलंबून आहे.

उत्तर :- किमान राखीव निधी

६३. भारताचे राज्य व्यापार महामंडळ _____ रोजी स्थापन झाले.

उत्तर :- १८ मे १९५६

६४. _____ ही संस्था निर्यातदारांचे पतपुरवठ्यातील धोक्यापासून रक्षण करते.

उत्तर :- इ.सी.जी.सी.

६५. भारताच्या आयातीतील सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे :

उत्तर :- पेट्रोलियम उत्पादन

६६. _____ हे भारत सरकारच्या करेतर महसुलाचे स्रोत आहे.

उत्तर :- चलनी नोटा व नाणी

६७. खालीलपैकी कोणता देश W.T.O. चा सभासद नाही ?

उत्तर :- रशिया

६८. पुढीलपैकी कोणते भारताच्या पंचवार्षिक योजनांचे मूलभूत उद्दिष्ट नाही ?

उत्तर :- मुक्त व समान समाजासाठी मूल्य व दृष्टीकोन निर्माण करणे

६९. जेव्हा वस्तु व सेवांच्या सार्वजनिक किंमतीत वाढ होते; त्या वेळेस पैशाच्या मूल्यावर काय परिणाम होतो ?

उत्तर :- मूल्य कमी होते

७०. जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न चार टक्क्याने वाढते आहे, त्याच वेळेस वस्तुंच्या किंमतीच्या दरात सुद्धा चार टक्क्याने वाढ झाली आहे. अशा वेळेस खरे राष्ट्रीय उत्पन्न किती टक्क्याने वाढले ?

उत्तर :- शून्य टक्क्याने

७१. 'सामाजिक बँक सुविधा' याचा अर्थ :

उत्तर :- दरिद्रयनिर्मूलन कार्यक्रमासाठी अर्थसहाय्य करणे

७२. अलिकडच्या काळातील शेती उत्पादनाच्या वाढीव किंमतीचा लाभ ----- यांना झाला.

उत्तर :- मोठे शेतकरी

७३. रिझर्व बँकेच्या 1980 च्या आदेशानुसार एकूण कर्जाच्या प्रमाणात 'प्राधान्य क्षेत्र कर्जाचे' प्रमाण ----- असले पाहिजे.

उत्तर :- 40 %

७४. भारत सरकारला करापासून मिळणाऱ्या एकूण उत्पादनात ----- चा सर्वाधिक वाटा आहे.

उत्तर :- अप्रत्यक्ष कर

७५. बाराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

उत्तर :- सी. रंगराजन

७६. अलिकडच्या कालावधीत बँकांच्या एकूण कर्जपुरवठ्यात प्रतिवर्षी सर्वसाधारणपणे ----- इतकी वाढ झाली आहे.

उत्तर :- 20 ते 21 %

७७. भारतीय नियोजन आयोग हा संपूर्णपणे स्वतंत्र नसल्याने ह्या आयोगाचे काम ----- खात्यामार्फत चालते.

उत्तर :- पंतप्रधान कार्यालय

७८. पुढे दिलेल्या किंमत वाढीला जबाबदार असणाऱ्या घटकांपैकी कोणता घटक मागणीच्या बाजूने परीणाम करणारा घटक नाही ?

उत्तर :- कर आकारणी

७९. 'ग्राहक संरक्षण कायदा' हा कोणत्या साली लागू करण्यात आला ?

उत्तर :- 1986

८०. वित्तीय सुधारणा घडवून आणण्यासाठी स्थापन झालेल्या नरसिंह समितीच्या प्राधान्यक्षेत्र कर्जासंबंधीच्या शिफारसीच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?

उत्तर :- प्राधान्यक्षेत्र कर्जाचे प्रमाण 10% असले पाहिजे

८१. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमासाठी सरकारी क्षेत्रातील बँकांनी पुढील कार्य करणे अपेक्षित आहे :

उत्तर :- सवलतीच्या दरात कर्ज पुरवठा करणे

८२. PURA - 'ग्रामीण भागात नागरी (शहरी) सुविधा पुरवणे' हया संकल्पनेची रुपरेखा कोणी तयार केली ?

उत्तर : ए.पी.जे. अब्दुल कलाम

८३. 10 व्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत 10% अधिक राज्य घरगुती उत्पादनाच्या वाढीचा दर अपेक्षित असणाऱ्या राज्यांची यादी पुढे दिली आहे.

(अ) गुजरात (ब) कर्नाटक (क) महाराष्ट्र
सांकेतिक अक्षरांचा वापर करुन पुढीलपैकी योग्य उत्तर निवडा.

उत्तर :- (अ) + (ब)

८४. ----- च्या आयात निर्यात धोरणात ' आयात निर्यात पासबुक योजना' सुरु करण्यात आली.

उत्तर :- 1985

८५. महसुली खर्चात आपण _____ याचा समावेश करीत नाही.

उत्तर :- विदेशी सरकारांना कर्जे

८६. एकत्रित ग्रामीण विकास कार्यक्रमांतर्गत दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना कोणती बँक अर्थसहाय्य करते ?

उत्तर :- प्रादेशिक ग्रामीण बँक

८७. अंतर्गत सार्वजनिक कर्जामध्ये _____ चा समावेश होतो.

उत्तर :- उपरोक्त सर्व

८८. पुढीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश शेतीमालाच्या किंमती स्थिर करण्याच्या धोरणात होत नाही ?

उत्तर :- शेतकी उत्पादन साधनांचा खर्च कमी करणे

८९. _____ हा सार्कचा सभासद देश नाही.

उत्तर :- सिंगापूर

९०. मत्ताकर, संपत्तीकर आणि खर्चकर यांना पूरक म्हणून _____ मध्ये देणगी कर आकारण्यात आला.

उत्तर :- एप्रिल 1958

९१. तिहेरी संकरीत गाय "फुले त्रिवीणी" मध्ये _____ या जातींचा संकर साधला आहे.

उत्तर :- होलस्टेन फ्रिजीयन + जर्सी + गीर

९२. टी ए एम एस - 38 हे सुधारित वाण _____ या पिकाचे आहेत.

उत्तर :- सोयाबीन

९३. सन् 2003-04 साली शेती क्षेत्राचे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या _____ टक्के होते.

उत्तर :- 22.1

९४. महाराष्ट्रातील सर्वात कमी जलसिंचन कुठल्या पीक समूहास दिले जाते ?

उत्तर : कडधान्ये पीके

१५. जमिनीचा सामू _____ च्या दरम्यान असल्यास पिकांची वाढ चांगली होते.

उत्तर :- 6.5 ते 8

१६. _____ चा उपयोग झाडातून बाष्पीभवन आणि बाष्पोत्सर्जनाद्वारे होणारा पाण्याचा -हास कमी करण्यासाठी होतो.

उत्तर :- केओलिन

१७. महाराष्ट्रात हरित क्रांतीची सुरुवात कोणी केली ?

उत्तर :- वसंतराव नाईक

१८. कायमचा मरणोक्त बिंदू व जलधारणा क्षमता या दरम्यानच्या पाण्यास _____ म्हणतात.

उत्तर :- उपलब्ध पाणी

१९. औषधी आणि सुगंधीद्रवे तयार करण्यासाठी कोणत्या जातीचे गवत वापरतात ?

उत्तर :- रोशा

१००. जेव्हां सीमांत उत्पादन शून्य होते तेव्हां एकूण उत्पादन _____ असते.

उत्तर :- स्थिर

१०१. शेती नियोजन म्हणजे _____.

उत्तर :- शेती अंदाजपत्रक

१०२. फळ प्रक्रियेमध्ये पदार्थ टिकविण्यासाठी साधारणपणे _____ वापरतात.

उत्तर :- साखर

१०३. महाराष्ट्रात राष्ट्रीय कृषि विमा योजनेअंतर्गत सन् 2003-04 मध्ये रु. _____ कोटीची भरपाई शेतक-यांना देण्यात आली.

उत्तर :- 292.23

१०४. खालील मोसमी पावसापैकी मुख्यतः कोणापासून देशास जास्त पाऊस मिळतो ?

उत्तर :- नैऋत्य

१०५. सुबाबुळचे जन्मस्थान _____ देश आहे.

उत्तर : दक्षिण मेक्सिको

१०६. खालीलपैकी कोणती एक जोडी बरोबर नाही ?

उत्तर :- करडई - सी एस एच-9

१०७. पेनमनचे परिवर्तित सूत्र (Modified Penman Formula) देणारे शास्त्रज्ञ _____.

उत्तर :- डूरेनबॉस आणि प्रुइट

१०८. जगात तलम लोकरीकरिता कोणती मेंढीची जात प्रसिध्द आहे ?

उत्तर :- मेरीनो

१०९. खालीलपैकी कोणती दुबार पीक पध्दती जमीनीची सुपीकता टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी चांगली आहे ?

उत्तर :- सोयाबीन-हरभरा

११०. कोणत्या पिकांत सर्वसाधारण 15% साखर असते ?

उत्तर :- शुगर बिट

१११. 'मूरघास' हे _____ या पिकांच्या हिरव्या चा-यापासून तयार करतात.

उत्तर :- मका, ज्वारी इ. एकदल पिके

११२. महाराष्ट्रात खरीप हंगामात भाताचे उत्पादन सर्वाधिक आहे. त्या खालोखाल _____ चे उत्पादन आहे.

उत्तर :- सोयाबीन

११३. कांदाच्या बीजोत्पादनामध्ये कांदा लागवडीसाठी _____ महिन्याचा कालावधी उत्कृष्ट आहे.

उत्तर :- ऑक्टोबर

११४. राष्ट्रीय स्तरावर बाजार सहकारी संस्थांची वरिष्ठ संघटना ----- आहे.

उत्तर :- नाफेड

११५. ----- हे चारापीक नेपियर गवत आणि आफ्रीकन बाजरी यांच्या संकरातून तयार झालेले आहे.

उत्तर :- गजराज

११६. टोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या अळीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी ----- या पीकाची सापळा पीक म्हणून लागवड करतात.

उत्तर :- झेंडू

११७. वस्तुंच्या पुरवठा नियमात किंमत आणि प्रमाण पुरवठा यातील संबंध _____ आहे.

उत्तर :- प्रत्यक्ष

११८. सध्या महाराष्ट्रात ----- मत्स्यबीज उत्पादन / संगोपन केंद्रे आहेत.

उत्तर :- 70

११९. खालील कोणत्या प्रकारचे मासे गिलनेट जाळ्याच्या मदतीने पकडतात ?

उत्तर :- सुरमई

१२०. बिगर मशागत (Zero tillage) हे तंत्र प्रामुख्याने ----- या पिक पध्दतीतील वापरले जाते.

उत्तर :- भात - गहू

१२१. २००५ मधील सातारा जिल्ह्यातील मांढरादेवी दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे प्रमुख कोण आहेत ?

उत्तर :- राजन कोचर

१२२. न्यायमूर्ती व्ही. एम. तारंकुडे आयोग कशासाठी नेमण्यात आला होता.

उत्तर :- निवडणूक सुधारणा

१२३. १०२० मॅगॅवॉट निर्मिती क्षमता असलेला 'ताला जल विद्युत प्रकल्प' कोठे आहे?

उत्तर :- भूतान

१२४. ' सेंट्रल फूड टेक्नॉलॉजीकल रिसर्च इन्स्टिट्यूट' चे संचालक कोण आहेत ?

उत्तर :- व्ही. प्रकाश

१२५. भारताचे श्रीलंकेतील राजदूत कोण आहेत ?

उत्तर :- निरुपमा राव

१२६. 'द मॅन हू डिक्लायडेड इंडिया' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

उत्तर :- डॉ. रफिक झकेरिया

१२७. युवकांसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना _____ रोजी करण्यात आली.

उत्तर :- 15 मार्च 2002

१२८. २००५ चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे ?

उत्तर :- आंतरराष्ट्रीय अणु उर्जा संघटना व तिचे प्रमुख मोहमद एलबरडेई

१२९. २००५ सालचे महात्मा गांधी शांतता पारितोषिक कोणास जाहीर करण्यात आले ?

उत्तर :- रेड क्रॉस सोसायटी

१३०. _____ हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत.

उत्तर :- वाय.के. सबरवाल

१३१. भारताचे संयुक्त राष्ट्रातील (यूनो) कायमचे प्रतिनिधी कोण आहेत ?

उत्तर :- निरुपम सेन

१३२. _____ हा कसोटी क्रिकेट सामन्यात त्रिशतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज आहे.

उत्तर :- विरेंद्र सेहवाग

१३३. लोकसभेमध्ये सादर केलेल्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी विधेयकामध्ये किमान दैनिक मजुरी किती रुपये ठरविण्यात आली आहे ?

उत्तर :- 60 रु.

१३४. काश्मिर व्यतिरिक्त संपूर्ण भारतात माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणी _____ पासून सुरु झाली.

उत्तर :- ऑक्टोबर 2005

१३५. 2004-05 मध्ये जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तित्वांमध्ये पहिला क्रमांक कोणाचा लागतो ?

उत्तर :- बिल गेट्स्

१३६. 'ताजमहाल' चा 350 वा वाढदिवस कधी साजरा करण्यात आला ?

उत्तर :- 27 सप्टेंबर 2004

१३७. खालीलपैकी कोणता देश जी-४ संघटनेचा सभासद नाही ?

उत्तर :- इटाली

१३८. भारतात होणारी परकीय गुंतवणूक ही कोणत्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होते ?

उत्तर :- उर्जा क्षेत्र

१३९. मे २००५ मध्ये भारताने खालीलपैकी कोणते दोन उपग्रह अवकाशात सोडले ?

- (१) कोटोसॅट व हामसॅट (२) इनसॅट व पी.एस.एल.वी.सी.६
(३) कार्टोसॅट व इनसॅट (४) हॉमसॅट व इनसॅट

उत्तर :- सदर प्रश्न रद्द करण्यात आला आहे.

१४०. _____ हे वन्यप्राण्यांसाठीच्या राष्ट्रीय मंडळाचे अध्यक्ष आहेत.

उत्तर :- डॉ. मनमोहन सिंग

१४१. २००६-०७ ची जी-८ परिषद कोठे होणार आहे

उत्तर :- ग्रेनग्लेस (स्कॉटलंड)

१४२. राष्ट्रीय लोकसंख्या आयोग _____ रोजी स्थापन करण्यात आला.

उत्तर :- ११ मे २०००

१४३. या वर्षीचा 'फेमिना मिस इंडीया' चा मुकूट कोणास मिळाला ?

- (१) अमृता थापर (२) सिंदूरा गाडे (३) निहारीका सिंग (४) अमृता राज

उत्तर :- सदर प्रश्न रद्द करण्यात आला आहे.

१४४. भारत-पाकिस्तान संबंधामधील तणावाचे महत्वाचे कारण :

उत्तर :- काश्मिर विवाद

१४५. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा कोण आहेत ?

उत्तर :- सोनिया गांधी

१४६. 'क्रेडीट इन्फारमेशन ब्युरो' (CIB) नावाची सेवा भारतात कोणत्या बँकेने प्रथम सुरु केली ?

उत्तर :- पंजाब नॅशनल बँक

१४७. नुकत्याच स्थापन झालेल्या 'राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे' अध्यक्ष कोण आहेत ?

उत्तर :- सॅम पित्रोदा

१४८. २६ डिसेंबर २००४ रोजी झालेल्या त्सुनामी भूकंपाचा केंद्रबिंदू कोठे होता ?

उत्तर :- इंडोनेशिया


१४९. महाराष्ट्र राज्य सरकारने डान्सबार बंदी विधेयक कधी मंजूर केले ?

उत्तर :- २१ जुलै २००५


१५०. श्रीनगर ते मुझफराबाद बस सर्विस कोणत्या दिवशी सुरु झाली ?

उत्तर :- ०७ एप्रिल २००५

१५१. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती कोणती ?



उत्तर :-



१५२. प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा

35 (105) 70

43 (129) 86

58 (?) 116

उत्तर :- 174

१५३. रिकामी जागा भरा :

36BC : 6BC : : 64UV : _____.


उत्तर :- 8UV

१५४. खालील शब्द समूहातील विसंगत शब्द ओळखा.

(1) Bat (2) Wall (3) Cat (4) Mat

उत्तर :- Wall

१५५. खालील आकृती अभ्यासून प्रश्नचिन्हांच्या जागी येणारा अंक लिहा.



उत्तर :- 63

१५६. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

$\frac{4}{5} : \frac{16}{15} :: 3 : ?$

उत्तर :- 4

१५७. रिक्त जागी योग्य वर्णाक्षरांची निवड करा.



उत्तर :- T व D

१५८. दिलेल्या पर्यायामधील गटात येणारा संबंधित शब्द निवडा.

ओहम : वॉट : व्होल्ट : _____.

उत्तर : अॅम्पिअर

१५९. पहिल्या दोन शब्दांत जो संबंध आहे तोच संबंध तिस-या शब्दाचा रिक्त जागेतील शब्दाशी आहे. रिक्त जागेतील शब्द कोणता ?


घड्याळ : सेकंद :: दिनदर्शिका : ?

उत्तर :- तारीख

१६०. जर $2=0$, $3=3$, $4=8$ आणि $5=15$ तर $6=$?

उत्तर : 24

१६१. खालील आकृतीमधील आयतांची संख्या किती आहे ?



(१) १५ (२) १६ (३) १३ (४) १४

उत्तर :- सदर प्रश्न रद्द करण्यात आला आहे.

१६२. प्रश्नचिन्हांच्या जागी येणारी अक्षरे कोणती ?

LMK, UVT, OPN, CDB, ?

उत्तर :-GHF

१६३. पुढील जोड्यां मधील विसंगती जोडी ओळखा.

(1) 19-21 (2) 39-45 (3) 26-28 (4) 51-57

उत्तर :- 26 - 28

१६४. पहिल्या दोन अंकात जोसंबंध आहे तसाच तिसऱ्या अंकाचा रिक्त जागेतील अंकाशी आहे. रिक्त जागेतील अंक कोणता ?

5184 : 72 : 8464 : _____.

उत्तर :- 92

१६५. एका सांकेतिक भाषेत PLATO हा शब्द 35204 असा लिहितात तर 043 हा संकेत कोणत्या शब्दासाठी असेल ?

उत्तर :- TOP

१६६. सहसंबंध ओळखा.

1248 : 2184 : 5262 : ?

उत्तर :- 2526

१६७. योग्य पर्याय निवडून खालील मालिका पूर्ण करा.

27, 38, _____, 66, 83.

उत्तर :- 51

१६८. वसंत वैभवपेक्षा लहान पण सुनंदापेक्षा मोठा आहे. वासंती सुनंदापेक्षा मोठी पण वसंतपेक्षा लहान आहे. तर सर्वात लहान कोण ?

उत्तर :- सुनंदा

१६९. जर + म्हणजे - असेल, - म्हणजे \div असेल \div म्हणजे X असेल आणि X म्हणजे + असेल तर,
(9 + 3) \div (6 - 2) X (7 + 4) = ?

उत्तर :- 21

१७०. खाली काही संख्या विशिष्ट क्रमाने दिलेल्या आहेत तो क्रम ओळखून रिकाम्या जागी येणारी संख्या लिहा :
4, 20, 120, 840, _____.

उत्तर :- 6720

१७१. विसंगत जोडी शोधा :

इराण : आशिया,

कॅम्बेरा : ऑस्ट्रेलिया,

नॉर्वे : युरोप

अल्जेरीया : आफ्रिका

उत्तर :- कॅम्बेरा : ऑस्ट्रेलिया

१७२. क्रमाने येणा-या पाच अंकांची बेरीज चाळीस आहे. तर त्यातील मधोमध येणारी संख्या कोणती ?

उत्तर :- 8

१७३. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती अक्षरे हवीत ?

$\frac{D}{W'} \frac{G}{T'} \frac{I}{R'} ?$

$\frac{K}{P}$

उत्तर :

१७४. सहसंबंध ओळखा.

90.52 = 9052 : 11.43 = ?

उत्तर :- 1143

१७५. शब्दांचा वापर करून वजाबाकीचे उदाहरण खाली दिले आहे.

$\begin{array}{r} S \quad H \quad O \quad P \\ - \quad H \quad O \quad P \quad E \\ \hline 1 \quad 1 \quad 1 \quad 1 \end{array}$

जर H = 5 असेल तर E = ?

उत्तर :- 2

१७६. अंकांच्या अशा संगतीची निवड करा की ज्यानुसार मांडणी केलेल्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार होईल.

V A R S T E
1 2 3 4 5 6

उत्तर :- 452316

१७७. विजय व त्याची ३ मुले यांच्या वयाची सरासरी १५ आहे. सर्वात लहान मुलाचे वय ३ वर्ष आहे. मुलांमध्ये ३-३ वर्षांचे अंतर आहे. तर विजय चे वय किती आहे.

उत्तर :- ४२

१७८. गटात न जुळणारा अक्षरगट कोणता ?

(1) DESIRE (2) FIRE (3) WIRE (4) BRIBEM

उत्तर :- BRIBEM

१७९. खालील आकृती अभ्यासून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अंक लिहा.



उत्तर :- ३५


१८०. जर दृष्टी : डोळे, तर स्पर्श : ?

उत्तर :- कातडी

१८१. 'A' शहरात ४५ हजार लोकांपैकी ०.४०% लोक साक्षर आहेत. 'B' शहरात ३९ हजार लोकांपैकी ०.५९% लोक साक्षर आहेत. तर कोणत्या शहरात जास्त साक्षर आहेत ?

उत्तर :- B

१८२. खालील पर्यायामधील कोणती वेन आकृती पुढील समुहातील संबंध अचूक दर्शविते ?
गाजर, अन्न, भाजी



उत्तर :- २

१८३. जर D = 4 आणि COVER = 63 तर BASIS = ?

(१) ४८ (२) ५० (३) ६४ (४) ७०

उत्तर :- ५०

१८४. जर $G^2 = 56$ आणि $J^2 = 110$ तर $N^2 = ?$

उत्तर :- सदर प्रश्न रद्द करण्यात आला आहे.

१८५. खालील अक्षरश्रेणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य अक्षर समूह निवडा :

ababa, aabab, baaba, abaab, ? .

उत्तर :- babaa

१८६. क्रम पूर्ण करा :
AE, CG, HL, PT, _____.

उत्तर :- RV

१८७. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संबंधीत अक्षरे कोणती ?
ADBC, BCAD, LNMO, _____ ?

उत्तर :- MOLN

१८८. 121 PQ चा 11 PQ शी जसा संबंध आहे तसाच 289 PQ चा खालील कुणाशी संबंध आहे ?
उत्तर :- 17 PQ

१८९. XYZ चा 75 या अंकाशी जसा संबंध आहे तसा ABC चा खालीलपैकी कोणाशी संबंध आहे.
उत्तर :- 6

१९०. जर $5^x - 3^x = 16$, $7^x - 4^x = 33$, तर $x = ?$
उत्तर :- 2

१९१. गटातील असंबंध पदार्थ ओळखा :
रेडीअम, थोरीअम, सोडीअम, पोलोनियम
उत्तर :- सोडीअम

१९२. एक विशिष्ट संकेतानुसार POND हा शब्द RSTL असा लिहितात तर त्याच संकेतानुसार HEAR
कसा लिहिला जाईल ?
उत्तर :- JIGZ

१९३. खालील मालिका पूर्ण करा :
D8VE : C6TF : B4RG : ?
उत्तर :- A2PH

१९४. M व N बंधु आहेत. O व P भगिनी आहेत M चा मुलगा P चा बंधु आहे. N व O यांच्यामधील नाते
संबंध ?
उत्तर :- काका

१९५. रशिये पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 45° तून वळला आणि पुन्हा
त्याच दिशेने 180° तून वळला आणि नंतर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 270° तून वळला त्याचे
तोंड आता कोणत्या दिशेला आहे ?
उत्तर :- नेऋत्य

१९६. रांगेतील समीरचा नंबर दोन्ही बाजूकडून पंधरावा आहे. तर रांगेत एकूण मुले किती ?
उत्तर :- 29

१९७. E, F, I, J, K व L हे वर्तुळाकार त्याच प्रमाणे एकमेकाजवळ बसले आहेत. प्रथम E व I यानी
आपापसात जागा बदलल्या व नंतर K व L परस्परात जागा बदलल्या. तर आता J जवळ कोण असेल
उत्तर :- E व L

१९८. $3 + 5 - 2 \star 6 = ?$ उत्तर कोणते ?

उत्तर :- या पैकी कोणतेही नाही.

१९९. (A) S_mple (B) Sm_rt (C) Te_cher (D) _rmy
या चार ही शब्दातील रिकाम्या जागी कोणते अक्षर लिहिले असता ते शब्द अर्थपूर्ण होतील ?
(1) m (2) t (3) s (4) a

उत्तर :- a

२००. खालील संख्याश्रेणीमध्ये नजिकच्या दोन संख्यांमधील फरक प्रत्येकी २ आहे. अशा संख्या जोड्या किती ?
641228742153862171413286

उत्तर :- 6

* * * * *


www.mpscmaterial.com follow us @mpscmaterial
Under Secretary
Maharashtra Public Service Commission